

सन २०२४-२५ या वर्षामध्ये सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांच्या विविध कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रु.७१५.६१ लाख व सन २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी पीकस्पर्धा विजेत्या शेतक-यांच्या बक्षिसांकरिता रु.९५.०५ लाख असे एकूण रु.८१०.६६ लाख वितरीत करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक :- पुरस्कार -२०२४/प्र.क्र.८४/४-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२

दिनांक :- १६ सप्टेंबर, २०२४

संदर्भ:-

- १) कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. कृपु-२०२०/प्र.क्र.१२/४अ, दि.१५ फेब्रुवारी, २०२१
- २) कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. पुरस्कार-२०२४/प्र.क्र.०५/४अ, दि.२३ फेब्रुवारी, २०२४
- ३) मा.मंत्री (कृषि) यांचे कार्यालयाची दि.२४ जून २०२४ ची टिप्पणी.
- ४) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांचे पत्र जा.क्र./कृमावि/विप्र-४/पुरस्कार नि./१७०७८/२०२४, दि.०१ जुलै २०२४
- ५) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांचे पत्र जा.क्र./कृमावि/विप्र-४/पुरस्कार/१८९३४/२०२४, दि.२४ जुलै, २०२४
- ६) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांचे पत्र जा.क्र./विप्र-४/पिकस्पर्धा / खरीप २३/ निधी मागणी / २२६४७ / २०२४, दि.०६ सप्टेंबर, २०२४

प्रस्तावना :-

सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांच्या विविध कृषि पुरस्कार वितरणाचा समारोह मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रु.७१५.६१ लाख निधी वितरीत करण्याची विनंती कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी संदर्भ क्र.०४ येथील दि.०१ जुलै, २०२४ च्या पत्रान्वये केली आहे. याच पत्रान्वये त्यांनी सन २०२३-२४ करिता खरीप व रब्बी हंगामासाठी पीकस्पर्धा विजेत्या शेतक-यांच्या बक्षिसांकरिता रु.२५०.०० लाख निधी वितरीत करण्याची विनंती केली होती. मात्र संदर्भ क्र.६ येथील दि.०६ सप्टेंबर, २०२४ च्या पत्रान्वये सन २०२३ च्या खरीप हंगामातील पिकस्पर्धा विजेत्या शेतक-यांना बक्षिसांची रक्कम अदा करण्यासाठी रु.९५.०५ लाख निधी वितरीत करण्याची विनंती केली आहे.

सबब, सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांच्या विविध कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रु.७१५.६१ लाख व सन २०२३-२४ करिता खरीप हंगामासाठी पीकस्पर्धा विजेत्या शेतक-यांच्या बक्षिसांकरिता रु.९५.०५ लाख असे एकूण रु.८१०.६६ लाख निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

१. सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांच्या विविध कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रु.७१५.६१ लाख व सन २०२३-२४ करिता खरीप हंगामासाठी पीकस्पर्धा विजेत्या शेतक-यांच्या बक्षिसाकरिता रु.९५.०५ लाख असे एकूण रु.८१०.६६ लाख (रुपये आठ कोटी दहा लाख सहासष्ट हजार) खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर निधी सन २०२४-२५ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खालील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा:-

मागणी क्र.डी-३
(०१)(०३) पीक स्पर्धा (कार्यक्रम),
(२४०१ ०७५३) ५०, इतर खर्च

३. या शासन निर्णयाद्वारे सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांच्या विविध कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रु.७१५.६१ लाख वितरीत करण्यात आलेल्या रक्कमेचे कोषागारातून आहरण व संवितरण करण्याकरिता पुढील अधिका-यांना नियंत्रण तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अ.क्र.	स्तर	नियंत्रण अधिकारी	आहरण व संवितरण अधिकारी
१	आयुक्तालय स्तर	आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे	सहाय्यक संचालक (लेखा-१) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे.
२	जिल्हास्तर	जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी	जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी

४. या शासन निर्णयाद्वारे सन २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी पीकस्पर्धा विजेत्या शेतक-यांच्या बक्षिसांकरिता रु.९५.०५ लाख वितरीत करण्यात आलेल्या रक्कमेचे कोषागारातून आहरण व संवितरण करण्याकरिता पुढील अधिका-यांना नियंत्रण तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अ.क्र.	स्तर	नियंत्रण अधिकारी	आहरण व संवितरण अधिकारी
१	आयुक्तालय स्तर	आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे	सहाय्यक संचालक (लेखा-१) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे.
३	जिल्हास्तर	जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी	लेखाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
४	तालुका स्तर	तालुका कृषि अधिकारी	तालुका कृषि अधिकारी

५. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजनासाठी लागणा-या खर्चामध्ये आवश्यक तेथे प्रत्यक्ष गरजेनुसारच खर्च करण्यात यावा.

६. प्रस्तावाधीन लेखाशिर्षांतर्गत अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध निधी वितरणाच्या अनुषंगाने वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५ जुलै, २०२४ च्या मार्गदर्शक सूचना व त्यासोबतच्या परिशिष्टामधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

७. वितरीत केलेला निधी तातडीने खर्च करावा व वितरीत केलेला निधी बँक खात्यावर पडून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

८. निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
९. सदर वितरीत निधीच्या अंतर्गत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.
१०. पिकस्पर्धा पुरस्काराची अनुज्ञेय रक्कम संबंधित शेतकरी/संस्था यांना RTGS/ECS प्रणाली द्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात यावी. विभागून देण्यात आलेल्या पुरस्काराच्या बाबतीत पुरस्कारासाठीची रक्कम विभागून देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
११. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करतेवेळी संबंधित शेतकरी/संस्था यांना यथोचित सन्मानपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
१२. प्रस्तुत शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.३०६/२०२४/व्यय-१, दि.१२/०९/२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
१३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०९१६१८१०२४६५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(महेंद्र घाडगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति -

१. मा. मंत्री (कृषि)यांचे स्वीय सहायक ,मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य मंत्री (कृषि) यांचे स्वीय सहायक ,मंत्रालय, मुंबई.
३. मा.विरोधी पक्ष नेता ,विधानसभा ,विधानमंडळ सचिवालय ,मुंबई
४. मा.विरोधी पक्ष नेता ,विधानपरिषद ,विधानमंडळ सचिवालय ,मुंबई
५. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग ,मंत्रालय, मुंबई
८. सचिव (कृषि) ,कृषि व पदुम विभाग ,मंत्रालय, मुंबई.
९. आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१०. संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे.
११. विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे
१२. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, ठाणे
१३. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखा परिक्षा व लेखा), मुंबई.
१४. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपुर
१५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपुर
१६. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे
१७. सहायक संचालक (लेखा-१), कृषी आयुक्तालय, पुणे
१८. वित्त विभाग (कार्या. व्यय-१ / अर्थसंकल्प - १३), मंत्रालय, मुंबई
१९. निवड नस्ती-४अ